

- वाचले:-** १) श्री. राजकुमार प्रकाशचंद कावडीया, अध्यक्ष, प्रकाशचंद जैन बहुउद्येशीय संस्था, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगांव यांचा दिनांक २३/०८/२००७ चा अर्ज
- २) सहाय्यक संचालक, नगररचना, जळगांव यांचे पत्र क्र. विशेष/बांप/मौ. पळासखेडे बु., ता. जामनेर/गट नं. ८६/१/१+८२/१/१+८२/१/२/ससंजळ/२१३८, दि. १७/०९/२०१०
- ४) तहसिलदार जामनेर यांचे पत्र क्रमांक/जमिन/१/कावि/१३/२०१०, दिनांक ११/१०/२०१०.
- ५) शासन महसुल व वन विभागाकडील परिपत्रक क्र. एनएए-१००५/प्र.क्र.७/ल-५, दि. २३/१०/२००७.
- ६) म. जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडील आदेश क्रमांक जमीन/१०२००७/कावि/१०६७/२००७, दिनांक ३०/७/२००७.

क्र.जमिन/विशे/एसआर- ५८/२०१०,  
उप विभागीय अधिकारी, जळगांव  
भाग, जळगांव यांचे कार्यालय,  
दिनांक:-०३/०१/२०११.

### आदेश

मौजे पळासखेडे बु., ता. जामनेर येथील शेतगट क्रमांक ८६/१/१ चे क्षेत्र १०१०० चौ.मी. + गट नं. ८२/१/१ चे क्षेत्र ८१०० चौ.मी. + गट नं. ८२/१/२ चे क्षेत्र २६६०० चौ.मी, एकूण क्षेत्र ४ हे. ४८ आर (४४८०० चौ.मी.) ही शेतमिळकत अर्जदार श्री. राजकुमार प्रकाशचंद कावडीया, अध्यक्ष, प्रकाशचंद जैन बहुउद्येशीय संस्था, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगांव यांच्या मालकीचे असून त्यांनी उपरोक्त जमीनीस शैक्षणिक प्रयोजनार्थ अकृषिक परवानगी मिळणेकामी इकडील कार्यालयाकडेस उपोद्घातातील अनुक्रमांक १ नुसार अर्ज सादर केलेला आहे.

या अर्जाबाबत चौकशी केली असता पुढील गोष्टी आढळून आल्या आहेत.

- १) सदर जमिन भूमी संपादनासाठी राखून ठेवलेली नसून कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी नजिकच्या भविष्यकाळात ती संपादन केली जाण्याचा संभव नाही.
- २) सदर जमिन विकास योजनेमध्ये कोणत्याही विशिष्ट प्रयोजनासाठी राखून ठेवण्यांत आलेली नाही आणि शैक्षणिक या प्रयोजनासाठी वापरण्यासंबंधी प्राधिकाऱ्यांची कोणतीही हरकत नाही.
- ३) विगर शेतकी परवानगी पत्राचा फायदा घेण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून सिमा आखणी मंजूर करून घेण्यात आली आहे.
- ४) नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने यथोचितरित्या मंजूर केल्यानंतर अर्जदाराने आखणी नकाशा सादर केला आहे.
- ५) अर्जदाराने सादर केलेला आखणी नकाशा व इमारतीचा नकाशा, महाराष्ट्र जमिन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व विगर शेतकी आकारणी) नियमावली, १९६९ यांत जोडलेली दुसरी व तिसरी अनुसूची यातील तरतुदींशी सुसंगत आहे.
- ६) अर्जदाराने स्टेट बँक शाखा जामनेर येथे दिनांक २७/१२/२०१० रोजी चलन क्रमांक १०२ नुसार मोजणी फी र.रु. २४,०००/- व चलन क्रमांक ८२३ नुसार, बिनशेती सारा रुपये ४,४८०/- व,

त्यावरील उपकर रुपये ३५,८४०/- अशी एकूण रक्कम रु. ६४,३२०/- जमा करून चलनाची प्रत दि. २७/१२/२०१० रोजी इकडील कार्यालयास सादर केलेली आहे.

- ७) रस्त्यालगतच्या समप्रदेशाचा विकास करण्यासंबंधीच्या नियमाद्वारे घातलेले निर्बंध व विहित केलेली बांधकामविषयक नियंत्रणे यांचे अर्जदाराने पालन केले आहे.
- ८) अर्जदाराने ज्या शर्तीवर विगर शेतकी परवानगी देण्यांत येईल, त्या शर्ती आपल्यावर बंधनकारक असतील असे त्याने कबूल केले आहे.

वरील मुद्दे विचारात घेता, अर्जदाराने या प्रकरणी मागितलेले विगरशेतकी परवानगीपत्र देण्यास हरकत दिसत नाही.

महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४४ अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून मी, उपविभागीय अधिकारी, जळगांव भाग, जळगांव याद्वारे श्री. राजकुमार प्रकाशचंद कावडीया, अध्यक्ष, प्रकाशचंद जैन बहुउद्येशीय संस्था, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगांव यांच्या मालकीच्या मौजे पळासखेडे बु., ता. जामनेर येथील शेतगट क्रमांक ८६/१/१ चे क्षेत्र १०१०० चौ.मी. + गट नं. ८२/१/१ चे क्षेत्र ८१०० चौ.मी. + गट नं. ८२/१/२ चे क्षेत्र २६६०० चौ.मी., एकूण क्षेत्र ४ हे. ४८ आर (४४८०० चौ.मी.) इतकी जमिन बिगरशेतकी म्हणजे शैक्षणिक या प्रयोजनासाठी वापरण्याकरिता पुढील शर्तीवर परवानगीपत्र देत आहे.

#### अटी / शर्ती:-

- १) दिलेली परवानगी ही सदर संहिता व त्याखालील केलेले नियम यातील तरतूदींना अधिन राहिल.
- २) ज्या प्रयोजनासाठी सदर जमिनीचा उपयोग करण्यास परवानगी देण्यात आली आहे त्याच प्रयोजनासाठी परवानगी धारकाने जमिनीचा किंवा त्यावरील इमारतीचा वा बांधकामाचा उपयोग केला पाहिजे. तसेच सदर जमिन किंवा तीचा कोणताही भाग किंवा त्यावरील इमारत यांचा जिल्हाधिकारी जळगांव यांच्या तशा अर्थाच्या लेखी पूर्वानुमतीशिवाय कोणत्याही इतर प्रयोजनासाठी उपयोग परवानगीधारकास करता येणार नाही आणि त्या प्रयोजनार्थ जमिनीचा उपयोग कसा केला जात आहे हे जमिनीच्या उपयोगावरून ठरविण्यांत येईल.
- ३) परवानगीधारकास या आदेशात मंजूरी दिलेल्या प्लॉटची (भूखंडाची) किंवा काही सब प्लॉट (पोटहिस्सा) असल्यास त्याची, ही परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याच्या पूर्व मंजूरी मिळविल्याशिवाय आकारणी / विभागणी करता येणार नाही.
- ४) परवानगी धारकाने या आदेशाच्या तारखेपासून एका वर्षाच्या आंत-----  
(अ) जिल्हाधिकारी व संबंधित नगरपालिका प्राधिकारी यांचे समाधान होईल अशाप्रकारे रस्ते, गटारी इत्यादि बांधून आणि;  
(ब) जमिन मोजणी विभागाकडून प्लॉटची मोजणी व सिमांकन करून घेऊन आखणी नकाशा विकसित केला पाहिजे.त्याशिवाय सदर जमिनीची कोणत्याही पध्दतीने विल्हेवाट लावता येणार नाही.
- ५) मंजूर अभिन्यासातील भूखंड विकावयाचा किंवा अन्यथा त्याची विल्हेवाट लावायची झाल्यास या आदेशात आणि सनदेत नमूद केलेल्या शर्तीचे पालन करून सदर भूखंड विकणे किंवा अन्यथा त्यांची विल्हेवाट लावणे व त्याने करून द्यावयाच्या दस्तऐवजामध्ये त्याबाबत खास उल्लेख करणे हे परवानगी-धारकाचे कर्तव्य आहे.
- ६) सदर परवानगी रेखांकन नकाशात दर्शविल्याप्रमाणे पार्कींग साठी १५४२.९९ चौ.मी. व तळमजला साठी ३४८५.४५ चौ.मी. व पहिल्या मजल्यासाठी २८६०.६३ चौ.मी. ठेवावे.
- ७) इमारत उभारावयाच्या किंवा कोणतेही आवश्यक बांधकाम करण्याच्या कामास प्रारंभ करण्यापूर्वी ग्रामपंचायत / नगरपालिका कडून इमारतीचे बांधकामाबाबत परवानगी घेणे परवानगी धारकावर/ भूखंडधारकावर बंधनकारक असेल.
- ७अ) मंजूर अभिन्यासातील भूखंडावर इमारत उभारण्यापूर्वी किंवा कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी इमारत

किंवा बांधकामाचे नकाशे जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करून घेणे आवश्यक राहिल.

- ८) इमारतीचे नियंत्रण सक्षम प्राधिकार्यांकडे विहित असेल तेव्हा परवानगीधारकास इमारतीचे नकाशे त्या प्राधिकार्यांकडून मंजूर करून घ्यावे लागतील आणि इतर बाबतीत त्यास इमारतीचे नकाशे महाराष्ट्र जमिन महसूल (जमिनीच्या वापरात बदल) नियमावली १९६९च्या अनुसूचितील तरतूदीनुसारच नकाशे तयार करावे लागतील व मंजूर नकाशानुसारच इमारतीचे बांधकाम करावे लागेल.
- ९) परवानगीधारकाने या आदेशाच्या तारखेपासून एक वर्षाचे कालावधीचे आंत जमिनीचा विनशेती प्रयोजनासाठी उपयोग करण्यास सुरुवात केली पाहिजे. अन्यथा सदर परवानगी पूर्वलक्ष प्रभावाने रद्द करण्यांत आली आहे असे मानण्यांत येईल.
- १०) परवानगीधारक / भूखंड धारक यांनी राष्ट्रीय / राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग / जिल्हा मार्ग / ग्रामपंचायत मार्गाच्या मध्यबिंदूपासून विहित अंतर खुले ठेवण्याची दक्षता घ्यावी.
- ११) परवानगीधारकाने जमिनीचा विगरशेतकी उपयोग करण्यास किंवा वापरात बदल करण्यास सुरुवात केल्याची तारीख एक महिन्याच्या आंत तलाठ्यामार्फत तहसिलदार जामनेर यांना कळविले पाहिजे आणि तसे न केल्यास सदर परवानगीधारक हा महाराष्ट्र जमिन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम, १९६९ यातील नियम ६ अन्वये कार्यवाहीस पात्र ठरेल.
- १२) परवानगीधारकाने ज्या प्रयोजनासाठी परवानगी देण्यांत येईल त्या प्रयोजनासाठी जमिनीचा विगरशेतकी उपयोग करण्यास सुरुवात केल्याच्या तारखेपासून दर चौरस मिटरला रु. ०-१०-० पैसे या दराने नियमितपणे अकृषिक सारा भरला पाहिजे. सदर जमिनीच्या वापराचे बाबतीत कोणताही बदल झाल्यास; ज्याबाबत अगोदर आकारणी करण्यांत आली आहे अशा विगरशेतकी परवानगी पत्राचा हमी कालावधी पूर्णतः संपलेला नसला तरी त्याबाबत वेगळ्या दराने आकारणी करण्यांत येईल.
- १३) सदरचा विनशेती प्रमाणदर हा सुधारित दर लागू होईपावेतो अंमलात राहिल.त्यानंतर दरात काही सुधारणा झाल्यास,सुधारित दराप्रमाणे आकारणी करण्यांत येईल.ती पूर्वलक्षी प्रभावाने करण्यांत येईल. व तो देणे संबंधितांवर बंधनकारक राहिल.
- १४) परवानगीधारकाने जमिनीचा विगरशेतकी उपयोग वेळेवर सुरुवात केल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आंत मोजणी फी भरली पाहिजे.
- १५) या आदेशात व सनदेत नमूद केलेले क्षेत्र व विगरशेतकी आकारणी मोजणी विभागाने केलेल्या मोजणी अंती प्रत्यक्षात आढळलेल्या क्षेत्रफळानुसार बदलास पात्र राहिल.
- १६) परवानगीधारकाने जमिनीचा विगरशेतकी उपयोग सुरुवात केल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आंत सदर जमिनीवर उभारावयाची इमारत किंवा अन्य इमला यांचे बांधकाम भरीव प्रमाणात केले पाहिजे आणि; जिल्हाधिकारी जळगांव हे स्वेच्छानिर्णयानुसार ही मुदत वाढवून देऊ शकतील, मात्र त्याकरिता आदेशानुसार आकारला जाईल तेवढा दंड / अधिमूल्य परवानगी धारकाला भरावे लागेल.
- परवानगीधारकाने मंजूर केलेल्या नकाशानुसारच अगोदर बांधलेल्या इमारतीत जिल्हाधिकारी जळगांव यांच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि कोणत्याही प्रकारची सुधारणा अगर बदल परवानगी धारकाने करू नये.
- १७) जिल्हाधिकारी / सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने मंजूर केलेल्या आराखड्यात उपरोक्त नमूद प्राधिकृत अधिकार्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची सुधारणा अगर बदल परवानगी धारकाने करू नये.
- १८) सदर जमिनीच्या विगरशेतकी उपयोगास सुरुवात केल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आंत परवानगीधारकाने महाराष्ट्र जमिन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम, १९६९ यांत जोडलेल्या चौथ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यात नोंद करून घ्यावी. त्यात सदर आदेशातील सर्व शर्ती समाविष्ट कराव्या लागतील.
- १९) या आदेशात आणि सनदेत नमूद केलेल्या कोणत्याही शर्तीचा परवानगीधारकाने भंग केला तरी

जिल्हाधिकारी हे आवश्यक तो दंड आकारणी याची रक्कम अर्जदाराने भरण्याबाबत तसेच सदर जमिन/ प्लॉटवर परवानगीधारकाचा ताबा चालू ठेवण्यास ते परवानगी देऊ शकतील; मात्र संहितेतील तरतूदीन्वये परवानगीधारक इतर ज्या कोणत्याही शिक्षेस पात्र असेल त्या शिक्षेस बाधा येणार नाही.

- २०) परवानगीपत्राच्या तरतूदींना डावलून काही बांधकाम केल्यास किंवा त्यांना डावलून त्यांचा वेगळ्या प्रकारे उपयोग केल्यास वरील खंड अ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी जिल्हाधिकारी हे स्वतः विनिर्दिष्ट करतील इतक्या मुदतीच्या आंत बांधकाम काढून टाकण्यांत आले नाही अथवा तसा बदल करण्यांत आला नाही तर स्वतः तशी व्यवस्था करू शकतील आणि त्यासाठी होणारा खर्च परवानगीधारकाकडून जमिन महसूलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करू शकतील.
- २१) परवानगीपत्र त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व प्रस्तुत प्रकरणातील इतर संबंधित तथ्यांना लागू असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या तरतूदींना अधिन राहिल. उदा. मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८; मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८; महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम इत्यादि.
- २२) सदरहू जागेत मंजूर अभिन्यासातील रस्त्यांशी किंवा अस्तित्वातील रस्त्यांशी समन्वय साधणे ही अर्जदार यांची जबाबदारी आहे. लगतचे मंजूर अभिन्यासाशी सदर अभिन्यासातील रस्ते सुसंगत नसल्यास त्यानुसार सुधारित अभिन्यासास मंजूरी घेणे अर्जदारांवर बंधनकारक राहिल.
- २३) भूकंप विरोधक व्यवस्था अर्जदाराने करणे बंधनकारक राहिल.
- २४) इमारतीचे बांधकाम करतांना बांधकाम साहित्याचा फ्लाय अॅश विटा व फ्लाय अॅश आधारित साहित्याचा वापर करावा.
- २५) इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ, वॉश बेसिन, क्लीनर सीक, नळाच्या तोटया व युरीनल्सची पुरेशी व्यवस्था अर्जदार यांनी करावी.
- २६) अभिन्यासातील क्षेत्रासाठी पाणी पुरवठा करणेची व्यवस्था, तसेच सांडपाण्याची निच-याची व्यवस्था अर्जदारांनी करावी.
- २७) अग्नीशमनाची पुरेशी व्यवस्था करावी.
- २८) इमारती करिता वातायनाची व्यवस्था चटई क्षेत्राच्या १/१० पेक्षा कमी नसावी.
- २९) सदर जागेतील सध्या अस्तित्वात असलेली झाडे विना परवानगीने तोडू नये.
- ३०) सदर जागेवर विद्युत वाहिनी असल्यास त्या अर्जदार यांनी स्वखर्चाने रस्त्याच्या कडेने वळवून घ्याव्यात.
- ३१) सदर जागा जळगांव-जामनेर या राज्य महामार्गास लागून असल्याने रस्त्याची रुंदी, मध्यरेषा, इमारत रेषा व बांधकाम नियंत्रण रेषेच्या अनुषंगाने संबंधित विभागाचा ना हरकत दाखला जमीन मालकाने त्यांचे स्तरावर प्राप्त करणे आवश्यक राहिल. नाहरकत प्रमाणपत्राशिवाय बांधकाम झाल्याचे आढळून आल्यास सदरची अकृषिक परवानगी रद्द समजण्यात येईल.
- ३२) सदर जागेत खेळाचे मैदानासाठी किमान ४० टक्के जागा कायम स्वरूपी मोकळी ठेवणे जमीन मालकांवर ठेवणे बंधनकारक राहिल.
- ३३) अभिन्यास मंजूरीची शिफारस करतांना तसेच प्रस्तुतची अकृषिक परवानगी मिळणेकामी अर्जदार यांनी सदर जमीनीबाबत कोणत्याही कोर्टात दावा, तक्रार, दाखल नाही किंवा सदरील जमीन प्रलंबित खटल्यात अडकलेली नाही. तसेच सहाय्यक संचालक नगररचना, जळगांव यांनी प्लॉनवर दर्शविल्याप्रमाणे इमारत रेषेचे बाहेर बांधकाम करणार नाही. व करायचे झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून बांधकामासाठी पूर्व परवानगी घेतली जाईल.
- ३४) सदर गटातून इलेक्ट्रीक लाईन गेलेली नाही, असे अर्जदार यांनी १००/- रुपयाच्या स्टॅप पेपरवर लिहून दिलेले आहे. तसेच सदर गटातून लाईन गेल्यास सदरची लाईन ओपन स्पेसमधून वळवून घेण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहिल.

- ३५) अभिन्यास मंजूरीची शिफारस करतांना तसेच प्रस्तुतची अकृषिक परवानगी मिळणेकामी अर्जदार यांनी मालकीहक्काबाबत सादर केलेल्या कागदपत्रांसंबंधात, क्षेत्राबाबत व अन्य कोणत्याही बाबतीत, कोणत्याही न्यायालयात दावा अगर खटला सुरू असल्यास अथवा प्रलंबित असल्यास तसेच अन्य व्यक्तीने दिवाणी स्वरूपाचा वाद निर्माण केल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी जमीन मालकाची व भूखंडधारकांची राहिल. तसेच सदरचे कागदपत्रे भविष्यात दिशाभूल करणारे आढळून आल्यास सदर अभिन्यास बिनशेती परवानगी रद्द समजण्यात येईल.
- ३६) सदर जमीनी संदर्भात वारसांबाबत काही वाद किंवा न्यायालयीन वाद उपस्थित झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहिल. व दिलेली बिनशेती परवानगी रद्द समजण्यात येईल.
- ३७) रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची व्यवस्था व उचित ठिकाणी सोलर वॉटर सिस्टीमची व्यवस्था करणे अर्जदारास बंधनकारक राहिल. तसेच मोकळ्या जागेत झाडे लावण्यात यावी.
- ३८) सदर जमीनीस बिनशेती परवानगी देणेकामी, लेखा परिक्षणात नजराणा रक्कम भरून घेणेबाबत आक्षेप निघाल्यास, अर्जदारांवर रक्कम भरणे बंधनकारक राहिल.
- ३९) शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- ४०) उपरोक्त अटीपैकी कोणत्याही अटीचा व शर्तीचा भंग झाल्यास प्रस्तुतची अकृषिक परवानगी आपोआप रद्द समजणेत येईल.

व्हा.सि.जे. १-२०१५  
उप विभागीय अधिकारी  
जळगांव भाग, जळगांव.

प्रत :- श्री. राजकुमार प्रकाशचंद कावडीया, अध्यक्ष, प्रकाशचंद जैन बहुउद्येगीय संस्था, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगांव

२/- हे आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आंत तहसिलदार यांचेकडून सनद करून घ्यावी.

प्रत :- तहसिलदार जामनेर.

२/- जमिनीच्या बिगरशेतकी उपयोगास वेळेवर सुरुवात केल्यासंबंधी परवानगी धारकाकडून अहवाल येतो किंवा नाही यावर लक्ष ठेवावे. मूळ अभिन्यासाची प्रत सोबत जोडली आहे. अर्जदाराकडून अनुसूचीत नमूद केलेल्या नमुन्यात वरील आदेशांतील शर्तीनुसार प्रमाणे सनद करून घ्यावी व ती प्रतिस्वाक्षरीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावी.

प्रत :- अधिक्षक, भूमि अभिलेख जळगांव.

प्रत :- सहाय्यक संचालक, नगररचना, जळगांव.

प्रत :- ग्रामसेवक पळासखेडे बु., ता. जामनेर, जि. जळगांव

प्रत :- तलाठी पळ्हासखेडे बु., ता. जामनेर, जि. जळगांव.

२/- अर्जदार श्री. राजकुमार प्रकाशचंद कावडीया, अध्यक्ष, प्रकाशचं जैन बहुउद्येशीय संस्था, जामनेर, ता. जामनेर, जि. जळगांव यांच्या मालकीच्या मौजे पळ्हासखेडे बु., ता. जामनेर, जि. जळगांव येथील गट नं. ८६/१/१ चे क्षेत्र १०१०० चौ.मी. + गट नं. ८२/१/१ चे क्षेत्र ८१०० चौ.मी. + गट नं. ८२/१/२ चे क्षेत्र २६६०० चौ.मी., एकूण क्षेत्र ४ हे. ४८ अ. (४४८०० चौ.मी.) या जमिनीस शैक्षणिक प्रयोजनार्थ विनशेती परवानगी देणेत आल्याबाबतची प्रश्नाधिन जमिनीच्या ७/१२ उता-यावर नोंदी घेण्यात याव्यात. व नियमानुसार गा.न.नं. २ मध्ये आवश्यक त्या विनशेती आकाराच्या नोंदी घेऊन गांवच्या महसूलात आवश्यक तो फेरफार करावा.



*[Signature]*  
उप-विभागीय अधिकारी  
जळगांव भाग, जळगांव